

GARWARE SYNTHETICS LIMITED

REGD OFFICE & FACTORY MANISH TEXTILES INDUSTRIES PREMISES OPP GOLDEN CHEMICAL PENKAR PADA POST MIRA, DIST THANE - 401 104 CIN: L99999MH1969PLC014371

TEL

022-2845 6037 / 2845 7763

GRAMS GARFLON WEB

www.garwaresyn.com

E-mail

garware synthetic@gmail.com

Date: 01st July, 2021

To. The Corporate Relations Department, Bombay Stock Exchange Limited, PJ Tower, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Ref: Scrip Code: 514400 **Garware Synthetics Limited**

Sub: Submission of Newspaper Clipping Pursuant to regulation 47(1) (b) of SEBI (LODR) Regulation, 2015 of Audited Financial Results for the Year and Quarter ended 31st March, 2021

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping for Audited Financial Results as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 for the Year and Quarter ended 31st March, 2021 published in "Navshakti" (Marathi) and "The Free Press Journal" (English) on Thursday, 01st July, 2021 for you records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

For Garware Synthetics Limited

Santosh Borkar DIN: 03134348

Director

Encl: Newspaper clipping

AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021 (Rs. in Lakhs) Quarter Ended Year Ended 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 **Particulars** No. Audited Unaudited Audited Audited Audited Total Income 274.50 259,41 224.17 826.71 911.70 Profit/(loss) before tax, exceptional items and extraordinary items 18.09 25.92 24.85 60.87 18.41 Profit/(loss) before tax but after extra ordinary activities and exceptional items) 18.09 25.92 72.35 60.87 18.41 Net Profit/(loss) from ordinary activities after tax 25.92 64.98 58.31 11.05 15.52 25.92 64.98 58.31 11.05 15.52 Net Profit/(loss) for the period Total Comprehensive Income for the period [comprising of Profit and Loss for the period (after tax) 58.31 and other Comprehensive Income (After Tax)] 15.52 25.92 64.98 11.05 Paid- up Equity Share Capital (Face value shall be indicated) 580.89 580.89 580.89 580.89 580.89 Reserves Excluding (Revaluation Reserves) as shown 261.88 261.88 in the Audited Balance sheet of previous year). Earnings per share (before extra ordinary items) 0.31 0.45 1.25 1.05 0.32

Notes:

a) The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

0.31

The full format of the Quarter and year ended audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange

Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules , whichever is

For Garware Synthetics Limited

0.45

1.25

Place: Thane

Santosh Borkar DIN: 03134348

1.05

0.32

🚺 🚺 🙀 दिवान हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) राष्ट्रीय कार्यालय : एचडीआयएल टॉवर्स, तळ मजला, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

तावा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

सरफैसी कायद्याचे अनुच्छेद १३(४) व सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (१) अंतर्गत

निम्नस्वाक्षरीकारांनी दिखाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरशन लिपिटेड, (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायक्रेशन अँड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १६(१२) सहवाचेता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३, ८ आणि ९ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील कर्नदारांना सदर ॲक्टच्या कलम १३(२)अंतर्गत दिनांक ०८/०३/२०२१

कर्जंदार, हमीदार व गहणवटदारांचे नाव, पत्ता व प्रतिभत संपत्तीचे विवरण, कर्जं कोड क्र. ०००३१९५८ १. दीनानाथः डेव्हलपर्सं प्रायकेट लिमिटेड (पूर्वी आरपीएल आदित्य पॉवर प्रायकेट लिमिटेड)(कर्जदार/ गहाणवटदार) : प्लॉट बेअरॉग, सिटीएस क्र. सी/१३६१ बी१/१ पाली हिल वांद्रे प. मुंबई मुंबई सिटी एमएच ४०००५०.

तसेच येथे : ५०२, प्लॉट क. ९१/९४, प्रभात कॉलनी, सांताकुझ (पु.), मुंबई - ४०००५५. . कुंजबिहारी डेव्हलपर्स प्रायकेट लिमिटेड (हमीदार/ तारणकर्ता / गहाणवटदार)

६०२ ई येथील कार्यालय निकांत बिल्डिंग, ९८, मरीन ड्राइक्ड, मुंबई - ४०० ००२. **३. कुलई नारायण (संचालक):** २०१, सॅटेलाईट, ५८ टागोर रोड, सांताकुझ (प.), मुंबई - ४०००५४.

४. तृषार मोतीबाला (संचालक): ६०१, ६वा मजला, मुंशी मनोर ९ आणि १० वा मार्ग, खार (प), मुंबई - ४०००५२.

५. **नागेश गंगाधर बंदिकर (संचालक)**: बी–२०३–२०४ अहिंसा ए-क्लेक्, लिंक रोड, यामाहा शोरुमच्या समोर चिंचोली, मालाड (९.), मुंबई – ४००० ६४.

मुंबई मेट्रो शाखेच्या कर्ज खाते कोड क्र. ०००३१९५८ करीता उपरोक्त नमृद मागणी सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण दावित्वाच्या परताव्याच्या तार खेपर्यंत हि. ०८/०३/२०२१ पासुन पुढील च्याज, विना–अनुपालन प्रभार, अनुषीणक खार्च, परिच्या आणि कोणतेही अन्य प्रभार इ. सहसूचनेमध्ये नमुद अनुसार हि, ०९/०३/२०२१ रोजीस देय आणि श्रकित रु. ५१८,३१,१७,२४५/-(रुपये पाचरो अठरा कोटी एकतीस लाख सतरा हजार दोनरो पंचेचाळोस) श्रकित रकमेच्या परताव्यासाठी कर्जदार, हमीदार आणि गहाणबटदार यांनी सदरह रकम चुकती करण्यात कसुर केली आहे, म्हणून कर्जदार, हमीदार,गहाणबटदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येत की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ आणि ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून

दि. २८.०६.२०२१ रोजी. खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा ताचा घेतला आहे. विशेषत : कर्नदार, हमीदार,ग्रह्मणबटदार आणि सर्वसामान्य जनतेला या द्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी खालील मिळकती संदर्भात व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीचा केलेला कोणताही व्यवहार हा मुंबई मेट्रो शाखेच्या कर्न खाते कोड क्र. ०००३१९५८ च्या संपूर्ण दायित्वाच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत दि. ०९/०३/२०२१ पासून पुढील व्याग, विना-अनुपालन प्रभार, अनुपंगिक खर्च, परिव्यय आणि कोणतेही अन्य प्रभार इ. देय आणि थकित रू. ५१८,३१,१७,२४५/-(रूपये पायशे अठरा

कोटी एकतीस लाख सतरा हजार दोनशे पंचेचाळीस) या रकमेकरीता डीएचएफएलच्या प्रभाराच्या अधिन राहील कर्जदाराचे लक्ष तारण मालमता विमोचनासाठी उपलब्ध बेळेच्या संदर्भात ऑक्ट च्या कलम १३ च्या पोटकलम, (८) च्या तरतृदीकडे वेधण्यात येत आहे.

गहाण तारण मालमत्तेचे वर्णन

्, ९,१० व ११ या निवासी मजल्यांचे एकुण मोजगापीत बिल्टअप क्षेत्रफळ ३४१० ची.मी. (दि.२७ जानेवारी २०१७ रोजी नगरपालिकेच्या योजनेनुसार मंजूर केलेले) निवासी प्रकल्पात अप्पर ग्राऊंड फ्लोर एफएल २ वर स्थित २३ कार पार्किंग स्लॉट्स आणि सिटीएस क्र. सी/१३६१, वी/१असणारे अंदाने मोजमापीत क्षेत्रफळ ५७८७.६० ची. मी. पाली हिल रोड, बांद्रे (प.), मुंबई – ४०० ०५०. जागेच्या भूभागावरील निवासी प्रकल्पातील सामान्य क्षेत्रे व सुविधा बांचा वापर करण्याच्या अधिकारासह नोंदणीकृत गहाणाच्या मार्गाने अनन्य प्रभार (डिमांड सूचना-१३(२) च्या परिशिष्टः। मध्ये वर्णन केल्यानुसार)आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहेत. पूर्व किंवा त्या दिशेस : सिटीएस क्र. १६४२, पश्चिम किंवा त्या दिशेस : सिटीएस क्र. १३७८सी, उत्तर किंवा त्या दिशेस : सिटीएस क्र. १३६१ बी/७ आणि १३८२ बी (भाग), दक्षिण किंवा त्या दिशेस : सिटीएस क्र. १३६१ ए

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोरेशन लि. ठिकाण : मुंबई सही/-प्राधिकत अधिकारी

VADILAL DAIRY INTERNATIONAL LTD.

Registered Office: Plot No. M-13, MIDC Ind. Area, Tarapur, Boisar, Maharashtra, Thane-401 506.

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31.03.2021

	Particulars		uarter Ende	Year Ended		
Sr. No.		31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.202
res.		Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income	538.51	281.36	760.20	1071.73	3854.53
2	Net Profit / Loss for the period (before Tax.	N				
ĵ.	Exceptional and / or Extraordinary items)	(161.87)	(21.24)	(253.59)	(389.68)	(175.75
3	Net Profit / Loss for the period after tax (after	15-0mins	100	38,555,53	950000000	Market St.
	Exceptional and / or Extraordinary items	(119.13)	(4.61)	(243.00)	(297.05)	(198.94
4	Total Comprehensive Income for the period		*************		***************************************	
X	[Comprising Profit / Loss for the period (After tax)					
	and Other Comprehensive Income (After tax)]	(122.70)	(1.62)	(243.94)	(296.97)	(217.36
5	Equity Share Capital	319.42	319.42	319.42	319.42	319.42
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as	11 170/27/01/20	THE RESERVE	A DUMONGONIA	1860,000,000	15000000
Ť	shown in the Audited Balance sheet of previous year	(8)	89	. 8	24	
7	Earning Per Shares (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	(3.73)	(0.14)	(7.61)	(9.30)	(6.23
	2. Diluted:	(3.73)	(0.14)	(7.61)	(9.30)	(6.23

Notes: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website

For Vadilal Dairy International Limited

Place: Boisar Date: 30.06.2021

FUTURISTIC SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1971PLC015137

Regd. Off.: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 016 Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in, Website: www.futuristicsecurities.com Extract of Audited Financial Result for the Quarter and Year ended March 31, 2021

(Rs. In Lacs) Except EPS

Shailesh R. Gandhi

Managing Director

DIN: 01963172

Particulars	QUARTER ENDED (Audited) 31.03.2021	QUARTER ENDED (Audited) 31.03.2020	YEAR ENDED (AUDITED) 31.03.2021	YEAR ENDED (AUDITED) 31.03.2020
Total income from operations (net)	0.70	2.14	6.65	6.48
Net Profit for the perriod before tax	-1.86	-0.44	-4.96	-1.60
Net Profit/(Loss) for the period After tax	-0.95	-0.44	-4.05	-1.18
Reserves excluding Revaluation as per balance sheet	-47.12	-43.57	-48.07	-44.01
Equity Share Capital (face value of Rs. 10 each	195.00	195.00	195.00	195.00
Earning per share of Rs. 10 each (before extraordinary items)				
Basic	-0,05	-0.03	-0.21	-0,06
diluted	-0.05	-0.03	-0.21	-0.06
Earning per share of Rs. 10 each (After extraordinary items)				
Basic	-0.05	-0.03	-0.21	-0.06
diluted	-0.05	-0.03	-0.21	-0.06

 The above is extract of detailed format of Audited Quartely/Yearly Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on June 29, 2021. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board

DIRECTOR

DIN: 00053991

PRADEEP JATWALA Date: June 29, 2021

MUTUAL

Sahi Hai

Place : Mumbai

Record Date

July 06, 2021

○SE State Bank of India

शाखाः एसएआरबी, ठाणे (११६९७) १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रिक्ल इस्टेट, ठाले (प.)-४०० ६०४. शाखेचा ईमेल आयडी : sarc.thane@sbi.co.in. लॅण्डलाईन क. (कार्यालय): ०२२-२५८०६८६१

ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये बॅकेकडे भारग्रस्त केलेल्या जंगम आणि स्थावर मत्तांची

निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बंक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्वाने सरफैसी ऑक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकतींचा कव्जा येतला. तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या धकीत रकमांची रोकड करण्यासाठी खालील वर्णन केलेल्या प्रकरणाच्या बाबतीत भारप्रस्त मिळकतींचा "जे आहे जेथे आहे. आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने आणि जे काही आहे तेथे आहे. "ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट. २००२ अन्वये) केला जाईल.

कर्जदाराचे नाव	हमीदारांचे नाव	मालमत्ता विकल्या जाणाऱ्या चसुलीसाठी थकवाकी देव
श्रुती ग्लोबल एक्ड्रिय इंडिया प्रा, लि. १) शॉप क्र. ११३, १ रा मजला, न्यु आनंद भवन, २५७/१६५ नारशी नाथ स्ट्रीट, भट नाजार, मस्झिद वंदर, पश्चिम, मुंबई ४००००३ १) ४११, सिटी टॉकर, प्लॉट क्र. ५५, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नबी मुंबई ४००६१४ ३३/११७४, ३ रा आणि ४ था मजला, भाज्या हाऊस, राम मंदिर जवळ, कोहिनुर माकॅट समोर, रिंग रोड, सुरत ३९५००२	ए) रवि अर्जुनभाई शाह (संचालक आणि हमीदार) २१३, १रा मजला, न्यु आनंद मकन, १५७/१६५ मारती नाथ स्ट्रीट, भट बाजार, मस्तिद बंदर, पश्चिम, मुंबई ४००००३ २) १२०२, पूनम टॉवर, भगत जाला बस स्टॉप, संकर २०, नेरळ नवी मुंबई ४००७०६ ३) फलॅट क्र. १०२, साई पालम फ्लॉट क्र. २२ए आणि ३६, संकटर २८, न्यु नेरळ, नवी मुंबई ४००७०६ ४ फलॅट क्र. १२०२, पूनम टॉवर, संकटर २०, नेरळ पश्चिम, नवी मुंबई ४००७०६ ची) राजीब उशाकांत काचरा (संचालक आणि हमीदार) १/सी प्रस्थावन अपार्टमेंट उमरा सुरत ३९५००७ २) २१३, २ रा मजला, न्यु आनंद भवन, २५७/२६५ मारती नाथ स्ट्रीट, भट बाजार, मस्सिद बंदर, पश्चिम, मुंबई ४००००३ ३) ची-११/१३२२ काचरानी पोल नवनात सुरत गुजरात ३९५००३ सी) जयंद्रभाई जयंतीलाल पटेल (जयंद्र कुमार	ह. १०,५०,९७,७०१.०० इ. दहा करोड प्रश्नास लाख सल्याण्णव हजार सादशे नक मात्र सह सदर ॲनटच्या कलम १३(३) अन्वये सदर सूचनेच्या अटीमध्ये वर्णन पुढील व्याज आणि अनुष्मिक खर्च माणणी सूचना तारीखः ११.०७.२०१६

मालमत्ता क्र. १: १) माहुआ-बरडोली रोड, सुस्त खाता क्र. ९०० व्लॉक क्र. २२३/३ प्लॉट क्र. १, खाता क्र. १०२१ वर उका तरशादी उप जिल्हा मालिबा यनिव्हर्सिटी वळ प्राईम लोकेशन येथे स्थित रवि अर्जुनभाई शाह

१४-बी ऋषी पार्क अपार्ट, आनंद महल रोड,

जर्वतीलाल पटेल) (हमीदार)

यांच्या नावे एन जमीन मोजमापित ४६५३,६३ चौरस वार्ड (राखीच किंमत - रु. २,१०,००,०००,००) इसारा अनामत रक्कम (ईअर)= राखीच किंमतीच्या

₹0%: ₹. ₹₹,00,000,00/-मालमत्ता क्र. २: माहुआ-बरडोली रोड, सुरत खाता क्र. ९०० ब्लॉक क्र. २२३/२, खाता क्र. १०२१ वर उका तरशादी उप जिल्हा मालिबा बुनिव्हसिंटी वळ प्राईम लोकेशन येथे स्थित रवि अर्जुनभाई शाह यांच्या नावे एन जमीन मोजमापित ४६५३,६३ चौरस यार्ड

(राखीय किंमत - रु. २,१०,००,०००.००) इसारा अनामत रक्कम (ईअर)≡ राखीय किंमतीच्या その96: 市、そそ,00,000.00/-

ई-लिलावाची तारीख व वेळ : दिनांक : २२.०७.२०२१ वेळ : स. ११.०० ते द.१२.०० वासह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद वाडीसह

सहभागाचे पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.च्या सादरीकरणाची शेवटची तारिख आणि बेळ: २०.०७.२०२१ रोजीस किंवा पूर्वी साथं. ५.०० पर्यंत

मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ: १९.०७.२०२१, दु. ०२.०० ते दु. ०३.०० (संपर्क= श्रीम. राजश्री भगत- मोबा क्र. ७४९९११७०५५)

बोलीदारांद्वारे

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर मे. एमएसटीसी द्वारे प्रविलेल्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:च्या वॉलेटमध्ये एनईएफटी च्या द्वारे हस्तांतर/भरणा करावा. ई-लिलाबाच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे:

सदर लिलाव बँकेटारे मंजर सेवा परविठादार में, एमएसटीसी लि, टारे त्यांची वेबपोर्टल www.mstcecommerce.com याद्वारे घेण्यात येईल.

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकर्तीवरील भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/धकवाकीबाबत त्यांची स्वतंत्र चीकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिएत म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किया कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नवे किंवा तसा समज करून ग्रेऊ नये. बैंकेला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसर मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे / अधिकार /धकवाकीसाठी कोणत्याही प्रकारे जवाबदार नसतील.

यशस्त्री बोलीदार/खरेदीदारांनी उर्वेरीत रक्षम एनईएफटीद्वारे खाते क. ३१०४९५७६१५५, सीएम एसबीआय एसएआरसी ठाणे स्टेट बॅक ऑफ इंडिया खाते (युनिट नाव), आयएफएससी कोड SBIN0001053 किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिट नाव), एसएआरबी ठाणे, ११६९७ (शाखेचे नाव) बांच्या नावे कोणत्याही नॅशन्लाईन्ड किंवा शेड्युल्ड वैकेट्वारे डिमांड डाफ्टट्वारे भरणा करावी.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शतींसाठी कृपया, स्टेट बैंक ऑफ इंडिया तारण धनकोंच्या वेबसाईट ?. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

R. www.sbi.co.in

वाचा संदर्भ घ्यावा. श्री. आर एन अकुलवार, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९०४९९०८२२ आणि चौकशी: श्रीम. राजश्री भगत, मोबा क्र. ७४९९११७०५५

सही/-प्राधिकत अधिकारी दिनांक : ०१.०७.२०२१ स्थळ : नवी मुंबई/सुरत स्टेट बंक ऑफ इंडिया The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

वसुली अधिकारी

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये) वसई विकास सहकारी बँक लि . वसई . (शेडयुल्ड बँक)

मुख्यकार्यालय, चिमाजी आप्पा मैदानासमोर, वसई गाव एस टी स्टैंड जवळ, वसई रोड (प) पालघर ४०१२०१ . दुरध्यनी क्रं . ०२५० - २३२६९८४ /२३२६९९८, मो . ९०११०५५३८४

वसुली अधिकारी व्दारे सर्व जनता आणि विशेषतः खालील नमुद कर्जदार व सदर कर्जास जामिन असलेल्या जामिनदारांना सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र सहाकारी संस्था अधिनियम १९६० च्या तरतुदी अंतर्गत मा - उप निबंधक, सहकारी संस्था, वसई यांनी दिलेल्या वसुली प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणी दरम्यान वसई विकास सहकारी बॅंक ली कडे तारण असलेल्या खालील नमुद स्थावर मालमलेची, थकवाकीदार देय रक्कम व त्यायरील व्याज इतर खर्च व शासकीय अधिभार अँशी एकुण रक्कम, संबंधीत कर्जखान्यांची देय रक्कम वसूल करण्याकरिता जप्त मालमलेचा जाहिर लिलाव दिलेल्या तारखेस: ''जसे आहे, जेथे आहे व जे आहे'' या तत्वावर करण्यात येणार आहे -

- कर्जदाराचे नाव व कर्जखाते : मे . रेन्बो पेन्टस् (INDLN/4796)
- वसुली दाखला व खक्तम : कं १५० /२०१९ खक्तम १,८९,५९,५५३ /- दि . ०६ /०८ /२०१८ लिलावास काढण्यात आलेल्या स्थावर व जंगम मालमलेचे वर्णन 8
- अकृषी स्थावर मालमत्ता प्लॉट नं २७, अंदाजे क्षेत्र ७८५ . ०४ चौ . मी . , सर्वे नं ११५, त्यावरील इमरत दि . पालघर तालुका इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑप . सोसो . लि . , वोईसर रोड, ता . व जि .
- **वाजवी रक्कम ४** स् २,२७,००,००० /-
- अनामत रक्कम : स ३४,१०,००० /-
- लिलावाचे स्थळ लिलाव तारीख व वेळ

वसई विकास सहकारी वॅक लि . मुख्यकार्यालय, विमाजी आप्या मैदानासमोर, वसई गाव एस . टी . स्टेंड जवळ , बसई रोड (प), पालघर . ४०१२०१ . येथे दि २२ जुलै २०२१ रोजी द .१२ .00 वाजता .

ेलिलावास काढण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेवरील इतर भार ३ आजतगायत आढळले नाहीत - सदर मालमला "जसे आहे. जेथे आहे व जे आहे" या तत्वावर व बॅकेला ज्ञात व अज्ञात सर्व विदयमान आणि भविष्यातील वीज्यासहीत विकर्म्यास येनार आहे.

मालमलेचे लिलावासंदर्भात अटी व शर्ती असणारे वोलीपत्र निम्म स्वाक्षरीकार यांच्या कार्यालयात. दि 0५ - 0७ - २०२१ ते १९ - 0७ - २०२१ रोजी रू - १००० /- रोख रक्कम (विना परतावा) भरून प्राप्त होऊ शकेल - लिलावातील वोलीपत्रासोचत के - वाय - सी - कागदपत्रे व नमुद केलेली अनामत रक्कम, दि २० .०७ .२०२१ .दू . १२ .०० वाजेपर्यन्त जमा करणे आवश्यक आहे . कोणतेही कारण न दर्श विता, निविदा किंवा वोली स्विकारणे किंवा नाकारणे किंवा लिलाव स्थगित /निलंबित /रदद् करण्याचा अधिकार, तसेच कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय, विकीचे कोणतेही नियम व अटी बदल करण्याचा अधिकार,निम्म स्वाक्षरीकार यांनी राख्न ठेवला आहे .

वर वर्णन केलेल्या मिळकतीच्या टायटलवावत अगर मिळकत मालक, कर्जदार वा इतर यांचे मिळकतीबावत कोणाची, कोणत्याही प्रकारची हरकत अगर तकार असल्यास तसेच सदरची मिळकत कोणाकडे गहाण, दान, लीन सवलीज वक्षीसपत्र, मखत्यारपत्र, करार, इत्यादी कारणाने वोजा असल्यास अगर कोणाचा काही हक्क व अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १० दिवसाच्या आत आमचे कार्यालयात योग्य त्या लेखी पुराव्यासह हरकती नोंदवाव्यात . मुदतीत कोणाची कोणत्याही प्रकारची हरकत अगर तकार न आल्यास सदरची मिळकत निर्वेध समजून विकी केली जाईल - परस्पर वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या हरकर्तीचा विचार केला जाणार नाही - नोटीस हरकत मुदतीनंतर कोणाचीही कोणत्वाही प्रकारची तकार विचारात घतली जाणार नाही :

वसुली अधिकारी

म . स . का . १९६० कलम १५६ अन्वये

वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड

स्वा. सै. पांडरंग रामले मार्ग, तेरे गळी, वेसावा-मंबई-४०० ०६१, दरध्वनी : २६३६३०२० ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचना पत्रक

वांस वरील संस्थेची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मान. श्री. चंदन श्याम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयातुन व्हीसीद्वारे (Video Conferencing) ऑनलाईन आयोजित केलेली आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासद बंध-भगिनींनी व्हीसीदारे (Video Conferencing) सदर ऑनलाईन सभेस सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

-: सभेपढील कामे :-

मागील सभेचे इतिवत्तांत वाचणे व मंजर करणे.

- सन २०१९/२०२० चा वार्षिक अहवाल जमा-खर्च, नफा-तोटा व ताळेबंद पत्रक इत्यादी लेखा परिक्षक यांचा ऑडिट रिपोर्ट वाचणे.
- नफा वाटणीबद्दल चर्चा करणे.
 - सन २०२०/२०२१ सालाकरिता अंतर्गत हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचा मुशाहिरा
- अध्यक्षांच्या परवानगीने सभेपुढील येणाऱ्या रीतसर कामांचा विचार करणे. राष्ट्रगीत.

स्थळ:- वसडे

दिनांक: २८,०६,२०२१ ठिकाण : वेसावा, मुंबई

आपला सहकारी.

श्री. निकेश अनंत दवणे (ऑ. चिटणीस)

वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड

१. सन २०१९-२० चा वार्षिक अहवाल वाटप यापूर्वी झालेले आहे. तरी कोणास अहवाल हवा असल्यास संस्थेच्या कार्यालयातून घेऊन जावे.

२. जमा-खर्च व अहवाल यासंबंधी कोणास काही अधिक माहिती हवी असेल व ज्या काही सूचना किंवा ठराव सभेमध्ये आणावयाचे असतील तर त्यासंबंधी खुलासा ऑ. चिटणीसांकडे आगाऊ दिनांक ०८/०७/२०२१ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संघाच्या कचेरीत लेखी सादर करावा.

कोरम अभावी सभा तहकुव झाल्यास त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने सदर सभा पार पाडण्यात येईल.

Video Conferencing Meeting ID: 826 8236 7194

💆 📆 पंजाब नेपनल बैंक

द्कान १ ते ४, विजय अपा - जे विंग, बाधबीळ नाका, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम - ४००६१५, द.क. ०२२-२५९७०९६६, ईमेल : bo010510@pnb.co.in

कर्जदाराना सूचना दिनांक : २८.०६.२०२१

ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

खरोन भूषान आणि सौ. अर्पणा खरोन भूषान, १२०२/बी-२/११ बिल्डिंग-१-बी/२ गाळा क्र. ११ वाल गाव, प्रिधेश कॉम्प्लेक्स, भिवंडी - ४२१३०२. महाशय/महोदया. सिक्युरिटाडोशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

सिक्बरिटाझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फावनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोसंमेंट

इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्यये सूचना आमच्या घोडबंदर रोड ठाणे पश्चिम शाखेकडील पत सुविधा आमरी विविध पत सुविधांची मंजूरी व मंजूरीच्या शर्ती कळवणाऱ्या आमच्या दिनांक २७,०३,२०१९ व

२०.०४.२०१९ च्या पत्राचा संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे श्री. खगेन भुषान आणि सी. अर्पणा खगेन भुषान येथे हचानंतर उद्घेख केल्याप्रमाणे तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केलीत. विविध कर्ज/पतस्विधांमधील सध्याची धकबाकी आणि अशा दायित्वासाठी वनविलेले तारण हितसंबंध खालीलप्रमाणे :

सुविधेचे स्वरुप	मर्यादा	रोजीस धकवाकी (३१.०५.२०२१ पर्यंत)	तारणांच्या संक्षिप्त वर्णनासह तारण करार
गृह कर्ज	35,00,000/-	¥. ३९,०६,५०९.८६/-	पलॅट इ. १०१ बिल्डिंग नं. १०, (०२- विंग-सी) ॲटलांटा रेसिडेन्सी, स.नं.
फर्निशिंग/ इंटेरिअर वर्क	₹0,00,000/-	₹, १०,२०,३४२, ९ १/-	१२४, हिस्सा नं. ५, ६, ७, ९, १० सब्हें क. १५९, हिस्सा क्र. ६, सब्हें क्र. १६१, ओस्वाल स्कुल ऑफ भिवंडी समोर गाव कामतघर, भिवंडी - ४२१३०२

२. श्री. खगेन भवान आणि सी. अर्पणा खगेन भूयान केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिडार्व्ह बैंक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्वांप्रमाणे ०१.०५.३०२१ रोजीस तमस्या कर्ज खात्याचे वर्गीकाण गॉन-परफॉर्मिंग ऑसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनेत्या आणि माणण्या करूनही तुम्ही त्यावरील ज्याजासह धकीत कर्जाची परतफेड केलेली नाही.

वरील परिच्छेद १ मध्ये वर्गन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात तुमचे दावित्य निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खाल्याचे नॉन-परफॉर्मिंग अंसेट म्हणून केलेले वर्गीकरण च्यानात घेऊन, आमही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ऑसेटस् औड एन्कोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००१ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वयं तुम्हाला सूचना देत आहोत आणि तुम्हाला ह्या मुचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे ३१.०५.२०२१ रोजीसच्या ६. अशा एकुण स्कमेचे बैकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्य प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तासक्षेपर्यंतच्या व्याजासह वरील स्कमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये किंवा कोणतेही अधिकार वायरण्यास मोकळे अस्, ह्याची कृपया बॉद घ्यावी.

 कृषधा ध्वानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपयैत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दराने आमही तुमचे लक्ष सदर ऑक्टच्या पोट-कलम १३ कडे बेघत आहोत. क्यानुसार तुमहाला आमची लेखी पूर्वप्रवानगी

घेतल्याखेरीज जिक्री, भाडेपड्डा किया अन्य प्रकारे (नियमित कामकाजान्यतिरिक्त अन्य मार्गाने) बरील परिच्छेद १ मध्ये उद्देख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पूढे हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तस्तुरींचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. आपरी पुढे तुमचे लक्ष सदरह अधिनिवमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे, ज्यानुसार तुम्ही खाळगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणल्याही

वेळी अकबाकीसह एकतित बैंकेने केलेला सर्व परिज्यव, प्रभार आणि खर्चाची रक्षम तुम्ही भरणा केलीत तर तारण मता विमोचित करु शकता. कृपया नोंद प्यादी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंतर तारण मत्ता विमोचित करण्याचा कृषया ध्यानात देवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला बेंगे असलेल्या रक्तमांच्या संबंधात पुढील मागण्या करण्याच्या अधिकारापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा

वेऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समज् नवे.

प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बंक

Dividend NAV as on June 29, Name of the Scheme(s) (₹ per unit)* 2021 (₹ per unit) 10.0582

Wealth sets you free

(CIN - L65910MH1995PLC220793)

NOTICE NO. 33

Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series I Institutional Plan - IDCW Option

Entire distributable surplus available in the scheme at the end of the 2nd specified transaction

10.0546 period (record date)

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

The specified Transaction period for Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series I is on 5th and 6th July 2021 (both business days). The following shall be applicable for application received during the

For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable subject to realization of funds before cut-off time. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date. In respect of valid applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable subject to realization of funds, provided such a day is/has

been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection. As per SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated September 17, 2020, read with SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated December 31, 2020 with effect from February 01, 2021, in respect of purchase of units of mutual fund schemes (except liquid and overnight schemes), closing NAV of the day shall be applicable on which the funds are available for utilization irrespective of the amount, subject to

provisions of uniform cut-off timing issued by SEBI. With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution/ Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV

For Redemptions including Switch-out under Dividend Option

In respect of valid applications received up to 3.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the

Scheme as on record date. All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

> For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

> > **Authorised Signatory**

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

epaper freepressiournal.in

GARWARE SYNTHETICS LIMITED CIN: L99999MH1969PLC014371

Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road - 401 104. EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

a. Basic b. Diluted

(www.bseindia.com).

Date: 30.06.2021

nging Pules Changing Lives शाखा कार्यालय : मुंबई मेटो शाखा

ज्याअर्धी

रोजीची मागणी सुचना जारी केली होती.

ু Nippon india Mutual Fund

Nippon Life India Asset Management Limited

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W),

Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund (NIMF) has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the Income Distribution cum capital withdrawal (IDCW) plan of undernoted scheme of NIMF, with July 06, 2021 as the record date:

Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series I IDCW Option

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

specified transaction period.

per Unit on the record date.

Mumbai June 30, 2021

CIN: 1.34203MH1974PLC018009

Regd. Off. Mulund Ind. Services Co.op. Society Ltd., Nahur Road, Mulund (W), Mumbai 400 080. Tel. No. 91-22-22040630; Fax: 91-22-22041773; Email: tfcl2008@rediffmail.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31/03/2021

(Rs. In Lacs Quarter Ended Ended **Particulars** 31.03.2021 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 Audited Audited Total Income from operations (net) 1032.67 218.94 102.97 123.24 Net Profit/(-Loss) for the period (Before tax, -1408.56 Exceptional and/or Extraordinary Items) 81.26 95.56 967.67 Net Profit/(-Loss) for the period (after tax, Exceptional and/or Extraordinary items) -17.56 95.56 868.85 -1408.56 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (-Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}
Paid-up Equity Share Capital -17.5695.56 868.85 -1408.56 728.22 728.22 728.22 728.22 (Face Value Rs.10/- each) 2277.12 Reserve (excluding Revalution Reserve) 1408.27 Earning per share (EPS) (Face Value of Rs.10/-each) -0.2411.93 Diluted : EPS (Rs.) -0.241.31 11.93 -19.34

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarterly & Year ended 31.03.202 Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosun Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange ebsite (www.bseindia.com)

Badal Mittal Place : Mumbal Date : 30/06/2021 DIN: 00076143

GARWARE SYNTHETICS LIMITED

CIN : L99999MH1969PLC014371

Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road - 401 104.

For Trans Freight Containers Ltd

	EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021 (Rs. in Lakin)									
		C	luarter Ende	d	Year	Ended				
Sr. No.	Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020				
140.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
1	Total Income	274.50	259.41	224.17	826.71	911.70				
2	Profit/(loss) before tax, exceptional items and			20. 20.00.00.00	20000	100-000 Decrees				
	extraordinary items	18.09	25.92	24.85	60.87	18.41				
3	Profit/(loss) before tax but after extra ordinary									
	activities and exceptional items)	18.09	25.92	72.35	60.87	18.41				
4 5 6	Net Profit/(loss) from ordinary activities after tax	15.52	25.92	64.98	58.31	11.05				
5	Net Profit/(loss) for the period	15.52	25.92	64.98	58.31	11.05				
6	Total Comprehensive Income for the period									
	[comprising of Profit and Loss for the period (after tax)									
	and other Comprehensive Income (After Tax)]	15.52	25.92	64.98	58.31	11.05				
7	Paid- up Equity Share Capital									
	(Face value shall be indicated)	580.89	580.89	580.89	580.89	580.89				
8	Reserves Excluding (Revaluation Reserves) as shown				VIDEOU - 100000	11110000 00000				
	In the Audited Balance sheet of previous year		-	_	261.88	261.88				
9	i). Earnings per share (before extra ordinary items)									
	a. Basic	0.31	0.45	1.25	1.05	0.32				
	b. Diluted	0.31	0.45	1.25	1.05	0.32				

- The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Financial Results Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange
- Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whiche

Place: Thane Date: 30.06.2021

Director DIN: 03134348

Universal Starch-Chem Allied Ltd.

Regd. Office: Mhatre Pen Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028. CIN NO. L24110MH1973PLC016247

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter Ended on 31st March, 2021 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

			Quarter En	ded	Year Ended		
Sr.	Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	
No		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	10129.60	6502.52	8248.16	29739.24	26600.97	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	213.37	293.96	759.04	723.23	41.09	
3	Net Profit / (Loss) for the period before tax				5		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	213.37	293.96	759.04	723.23	41.09	
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	275.78	240.34	768.24	636.05	66.10	
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive income						
	(after tax)]	275.90	14.77	768.23	636.17	66.09	
6	Equity Share Capital	420	420	420	420	420	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet of						
	the previous year				884.24	479.99	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	-1. Basic:2. Diluted:	6.57	5.72	18.29	15.14	1.57	

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
- b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Universal Starch Chem Allied Limited

Place: Mumbai

Date: 30.06.2021

Jitendrasinh J Rawal Chairman & Managing Director Din: 00235016

(PUBLIC NOTICE)

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI|THURSDAY|JULY 1, 2021

NOTICE is hereby given that my client is

Shri. Narendra Bhansali ("Attorney") who exclusiv

Power of Attorney holder of original owner M

Pankaj N. Bhansali S/o Late Shri. Narendr

Bhansali and intend to Purchase all his/ the

shares, rights, title and interests in the premise

bearing Flat No. 504, Fifth Floor, A-Wing, Bldg. No. 33/34, of the society known as Aadeshwar Krupa CHS LTD, situated and lying at Shanti Park, Mira

Road (E), Thane-401107. ("the said Flat") or

And whereas the said Flat to be purchased through

the owner's Attorney by virtue of Power of Attorney dated 07th July, 2016 bearing document serial No

TNN10-8766/ 2016 ("the said deed") and furthe the said Attorney also declared that the original Agreement for the said Flat dated 15th April, 201

executed between Smt. Premlata Niranjan Sha

and Shri. Karan Niranjan Shah as Vendors and Mi

Pankaj N. Bhansali S/o Late Shri. Narendr

Bhansali as Purchaser therein bearing docume

serial No. TNN4-2017/2015 dated 18th April, 2015 ("the said original Agreement") has been lost

Therefore, now if any person/s and/or body having dealt with, acquired and/or in use, occupation of

possession of the said Flat and/or any part there

and/or holding the said Original Agreement of

having any claim or objection as heirs of original

owner i.e. Pankaj N.Bhansali (wife or childre

and/or any interest in respect of the said Flat of

any part thereof, or need to object or challenge th

said Power of Attorney or by way of sale, assign

gift, lease, sub-lease, inheritance, beques

exchange, mortgage, equitable mortgage, loan

power of attorney, conveyance, Memorandum of Understanding, Agreement, secured creditors attachment or otherwise by howsoever and

whatsoever nature to the intended sale

assignment of the said Flat are hereby requeste to register their claim with supporting documentar proof and make the same known to th undersigned at B/108, Achalgiri Bldg., Padmava Nagar, 150Ft Road, Bhayandar (W), Thane-40110

Maharashtra and email to Advanilmarlecha@

gmail.com within a period of 14 days from the

date of publication; failing which such rights, title interests benefit claim objections and/or demand

of any nature whatsoever, shall be deemed to have

een waived and/or abandoned and no such clair

will be deemed to exist and thereafter my clier

shall be entitled to acquire the said Flat and

benefits thereto and to be in possession of the

Dated this 01st day of July, 2021.

Anilkumar M. Marlecha

(Advocate, High Court)

said Flat

₹ In lakhs

lien, trust, possession, easement, release

nisplaced and FIR lodged for the same.

payment of full consideration to the Attorney holder.

negotiations with Mr. Neeraj Bhansali S/o Lati

QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LTD

(CIN L35999MH1980PLC304763) Regd.Office: 416, Hubtown Solaris, NS Phadke Road, Opp. Telli Galli, Andheri (East), Mumbai - 400 069.

Tel No: 26153265 / 26846530, Email ID: info@dassanigroup.com, Website: .www.qil.in EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 31ST MARCH, 2021.

	EXTRACT OF THE ADDITED FINANCIAE RESOLES FOR THE C	OARTERY LEAR EIGH	DED SIST MIRROR,								
	(Rs. In Lacs)										
			(Aud	ited)							
Sr.	Particulars										
No.		Quarter ended Year End			Ended						
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020						
1	Total Income from Operations (Net)	0.00	30.37	0.00	106.51						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	-8.92	-12.24	-25.58	38.93						
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	-9.83	-7.68	-29.59	41.09						
4	Equity Share Capital	303.50	303.50	303.50	303.50						
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet)	-	-	-1412.31	-1382.73						
6	Earnings Per Share (Before Extraordinary items) (of 10/- each) Basic & Diluted	-0.32	-0.25	-0.97	1.35						
7	Earnings Per Share (After Extraordinary items) (of: 10/- each) Basic & Diluted	-0.32	-0.25	-0.97	1.35						

) The above Audited results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting held on 30th June, 2021

2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarterly and Year ended March 31, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format is available on BSE Limited's Website ww.bseindia.com & also on the Company's website www.qil.in.

The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 and subseque

) The outbreak of Covid-19 pandemic is causing significant disturbance and slowdown of economic activities globally. The company has evaluated the impact of this andemic on its business operations, liquidity and financial position and based on the management's review of current indicators and economic conditions there is no material impact on its financial results as at 31st March, 2021. However, the assessment of Covid-19 is a continuing process given the uncertainties associated with its lature and duration, and accordingly the impact may be different from that estimated as at the date of approval of these results. The Company will continue to monito ny material changes to future economic conditions. The Company, however in the interest of all stakeholders is following highest level of corporate governance and as been taking a series of actions to ensure safety and health of all employees and to ensure compliance with various directives being issued by Place: Mumbai

For QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LTD Date:30/06/2021

(SHAKUNTLA DASSANI) DIRECTOR

(Figures ₹ in Crores except EP

19



HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.

(CIN: L28920MH1987PLC043472)
Regd. Office: B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018.
Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888;
E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/hail/investors.htm

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Standalone Consolidated Quarter Year Quarter Quarter Year Quarter Year **Particulars** ended ended ended ended ended ended ended ended 31.03.2020 31.03.2020 31.03.202° 31.12.2020 31.03.2021 31.03.202 1.03.2021 31.03.2020 Audited Audited Revenue from Operation 8.62 86.57 59.30 388.84 9.04 95.68 63.46 398.12 Net Profit/(Loss) from the period (before Tax. (17.62)(4.72)(19.23)(6.78)(14.12)Exceptional and/or Extraordinary items) (5.09)(7.97)(3.54)Net Profit/(Loss) from the period before Tax after Exceptional and/or Extraordinary items) (17.62)(5.09)(7.97)(19.23)(6.78)(14.12)(3.54)(4.72)Net Profit/(Loss) from the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (13.32)(3.73)(10.60) (2.84)(3.12)(4.78)(14.64)(4.47)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (2.36)(12.80)(3.42)(4.85)(3.25)(14.12)(4.78)(10.67)Equity Share Capital 6.30 6.30 6.30 6.30 6.30 6.30 6.30 6.30 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) 50.63 56.97 69.77 64.82 Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of ₹10/- each) (21.14)(4.51)(4.95)(7.58)(5.92)(23.24)(7.11)(16.82) Basic:

Notes:

Diluted:

The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the year ended 31st March, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.associatedgroup.com

(4.95)

(7.58)

(5.92)

(23.24)

For Hind Aluminium Industries Ltd

Dated: June 30, 2021 Place : Mumbai

EXTRACT OF AUDITED FINA

(Shailesh Daga Managing Director DIN: 00074225

(16.82)

ARCO LEASING LIMITED

(4.51)

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400093 Tel.: +91-22-28217222 • Email: arcoleasing@gmail.com CIN: L65910MH1984PLC031957

ANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 3 $^\circ$	1, 2

										Y III Lakii
			Standalone			Consolidated				
Particulars	Ĵ	Quarter Ended		Year	Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	31.03.2021 Audited	31.12.2020 Un-Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.12.2020 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited
Total Income from operations										
Other Income	0.09	0.14	0.13	0.68	3.12	0.09	0.14	0.35	0.68	3.73
Total Income	0.09	0.14	0.13	0.68	3.12	0.09	0.14	0.35	0.68	3.73
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(3.12)	(3.68)	(2.95)	(10.16)	(8.77)	(3.37)	(3.68)	(2.83)	(10.41)	(8.65)
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(3.12)	(3.68)	(2.95)	(10.16)	(8.77)	(3.37)	(3.68)	(2.83)	(10.41)	(8.65)
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(3.12)	(3.68)	(3.33)	(10.16)	(9.46)	(3.37)	(3.68)	(3.21)	(10.41)	(9.34)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	(3.12)	(3.68)	(3.33)	(10.16)	(9.46)	(3.37)	(3.68)	(3.21)	(10.41)	(9.34)
Paid up Equity Share Capital (Face Value: Rs 10 per share)	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01
Other Equity (excluding revaluation reserves)										
Earnings Per Share (Basic) (Rs)*	(1.30)	(1.53)	(1.39)	(4.23)	(3.94)	(1.40)	(1.53)	(1.34)	(4.34)	(3.89)
Earnings Per Share (Diluted) (Rs)*	(1.30)	(1.53)	(1.39)	(4.23)	(3.94)	(1.40)	(1.53)	(1.34)	(4.34)	(3.89)
(*Not Annualised)	NA 83			. 25			~ 2	100	36 50	

- (I). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on June 29, 2021.
- (iii). The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange, bseindia.com For and on behalf of the Board of Directors

NARENDRA RUIA

DIN: 01228312

Place: Mumbal

Small Ideas. Big Revolutions.

www.jains.com

Regd. Off.: Jain Plastic Park, N.H.No.6, Bambhori, Jalgaon - 425001. CIN: L29120MH1986PLC042028 STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31-MAR-2021

(₹ in Lacs except earning per share)											
	Particulars	Standalone				Consolidated					
No		Audited Audited		ted							
		Quarter	Ended	Year E	inded	Quarter	Ended	Year E	nded		
		31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20		
1	Revenue from operations	74,846	38,861	215,642	200,343	179,380	150,539	566,688	592,26		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4,945)	(34,748)	(47,574)	(75,539)	2,202	(47,341)	(59,922)	(99,550		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,945)	(34,748)	(47,574)	(75,539)	2,202	(47,341)	(59,922)	(99,550		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,225)	(22,826)	(30,731)	(50,830)	4,909	(32,416)	(40,272)	(71,944		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,092)	(22,820)	(30,787)	(50,774)	599	(46,126)	(45,531)	(94,789		
6	Equity Share Capital	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,31		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	380,940	411,325	-	-	-			
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) -	-	=	-	-	-	-	-			
	1. Basic:	(0.43)	(4.45)	(5.96)	(9.86)	0.95	(6.29)	(7.67)	(13.87		
	2. Diluted:	(0.43)	(4.45)	(5.96)	(9.86)	0.95	(6.29)	(7.67)	(13.87		

Note: The above is an extract of the detailed Audited Financial Working Results for the Quarter/year ended 31-Mar-2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Working Results for the Quarter/year ended 31-Mar-2021 are available on the websites of the Stock Exchange(s) and the web site of the Company i.e. www.jains.com

For Jain Irrigation Systems Ltd.

Sd/-Anil B. Jain

Vice Chairman & Managing Director

relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM. The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21, will be sent only electronically to all the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.plastiblends.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the NSDL website at

PLASTIBLENDS INDIA LIMITED CIN: L25200MH1991PLC059943 Regd. Office: Fortune Terraces, A-Wing, 10th Floor, Opp. Citi Mall, New Link Road Andheri (West), Mumbai – 400 053, Maharashtra, India.

Tel :+91 22-26736468/69 | Fax : +91 22-26736808 |

Email : pbi_sd@kolsitegroup.com | Website : www.plastiblends.com

INFORMATION REGARDING 30° ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other

Audio-Visual Means ("OAVM") on Monday, July 26, 2021 at 11:00 a.m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the

Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Genera Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08. 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 respectively. and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P 2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as

www.evoting.nsdl.com The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during the meeting. The detailed procedure for remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of AGM. The same login credentials may also be used for attending the AGM

through VC / OAVM. Members are requested to register / update their e-mail addresses

· with their Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialised mode by

submitting the requisite documents.

and/or complete bank details for receiving Dividend:

· with the Company / Registrar & Share Transfer Agent, if shares are held in physical mode, by sending a scanned copy of signed request letter at pbi_sd@kolsitegroup.com / rnt.helpdesk@ linkintime.co.in mentioning member's name and folio number for updating e-mail address and bank details (Bank account number Bank and Branch Name and address, IFSC, MICR), along with selfattested copy of cancelled cheque leaf for updating their bank details.

For Plastiblends India Limited Date : July 1, 2021 **Company Secretary** Place: Mumbai

Place: Mumbai

Date : 30th June, 2021